

स्वेच्छेने/रुग्णतने सेवानिवृत्त होणा-या किंवा
करण्यात येणा-या शासकीय कर्मचा-यांना
शिल्लक अर्जित रजेचे रोख समूल्य मंजूर
करण्यासंबंधातील खुलासा

गहाराष्ट्र शासन,
वित्त विभाग,
शासन परिपत्रक, क्रमांक अरजा 2495/39/सेवा-9,
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 30 नोव्हेंबर, 1995.

- पहा:- (1) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक पीईएन 1083/सीआर-1296/83/एसईआर-4,
दिनांक 1 ऑक्टोबर 1984.
(2) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक वेआशि 1287/399/87/सेवा-10,
दिनांक 11 ऑक्टोबर 1988.
(3) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक अरजा 2492/26/सेवा-9, दिनांक 3 नोव्हेंबर 1992.

परिपत्रक

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक पीईएन 1083/सीआर-1296/83/एसईआर-4, दिनांक 1.10.1984 मधील परिच्छेद पाच च्या तरतुदीनुसार जो शाराकीय कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 च्या नियम 10 किंवा नियम 65 अन्वये सेवानिवृत्त होतो किंवा त्याला सेवानिवृत्त करण्यात येते, किंवा नियम 66 अन्वये जो सेवानिवृत्त होतो अशा कर्मचा-याला रजा मंजूर करण्यास सक्षम असलेला प्राधिकारी, स्वाधिकारे त्या कर्मचा-याच्या खाती जगा असलेली 180 दिवसांच्या (आता 240 दिवस) कमाल मर्यादेपर्यंतची अर्जित रजा तसेच, त्याच्या खाती जगा असलेली अर्धवेतनी रजा यांच्या बाबतीत रजावेतनाचे रोख समूल्य मंजूर करू शकतो. मात्र, तो कर्मचारी ज्या तारखेस सेवानिवृत्त होईल किंवा त्याला सेवानिवृत्त केले जाईल ती तारीख आणि नियत वयमान झाल्यावर ज्या तारखेस तो नेहणीप्रमाणे सेवानिवृत्त झाला असता ती तारीख, यामधील कालावधीपक्षा त्याचा रजेचा ज्ञावधी अधिक होता कामो नंये. अशाच प्रकारची तरतुद रुग्णतने सेवानिवृत्त होणा-या किंवा करण्यात येणा-या संकरीय कर्मचा-यांच्याबाबतीत शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक अरजा 2492/26/सेवा-9, दिनांक 3 नोव्हेंबर 1992 अन्वये करण्यात आलेली आहे. शासनाच्या असे निर्दर्शनाल आले आहे की, अर्जित व अर्धवेतनी रजेचा कालावधी, प्रत्यक्ष सेवानिवृत्तीचा दिनांक व नियत वयमान सेवानिवृत्तीचा दिनांक यामधील कालावधीपर्यंत सीमित करण्याच्या निर्विधामुळे वर नमूद केलेल्या परिस्थितीत सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांच्या काही प्रकरणी त्यांच्या खाती जगा असलेल्या अर्जित रजेचेही रोख समूल्य मिळू शकत नाही.

2. या संदर्भात शासन आता असा खुलासा करीत आहे की, जो शासकीय कर्मचारी गहाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 च्या नियम 10 किंवा नियम 65 अन्वये सेवानिवृत्त होतो किंवा त्याला सेवानिवृत्त करण्यात येते, किंवा नियम 66 अन्वये जो सेवानिवृत्त होतो, किंवा रुग्ण म्हणून सेवानिवृत्त होतो किंवा त्याला सेवानिवृत्त करण्यात येते अशा कर्मचा-याला त्याच्या खाल्यावर शिल्लक असलेल्या अर्जित रजेचे (240 दिवसांच्या कमाल मर्यादेच्या अधीन राहून), जरी हा कालावधी संवंधित कर्मचा-याच्या नियत वयोमानाच्या तारखेच्या पलिकडे जात असला तरीही त्याला रोख समूल्य अनुशेय राहील.

३. शारधन असाही खुलासा करीत आहे की, जी प्रकरणे यापूर्वी अन्यरितीने निकालात काढलेली आहेत त्या प्रकरणाचे, रजेचे रोखीकरण मंजूर करण्यास सक्षम असलेल्या प्राधिका-यांनी वरील खुलासा विचारात घेऊन पुनर्विलोकन करावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. स. बसनाक
शासनाचे अवर सचिव.

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-1, महाराष्ट्र, मुंबई (80 प्रती),
 महालेखापाल (लेखापरीक्षा)-1, महाराष्ट्र, मुंबई (80 प्रती),
 महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-2, महाराष्ट्र, नागपूर (40 प्रती),
 महालेखापाल (लेखापरीक्षा)-2, महाराष्ट्र, नागपूर (40 प्रती),
 संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (40 प्रती),
 निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (5 प्रती),
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई,
 राज्यपालांचे सचिव,
 मुख्य मंत्र्यांचे व उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,
 सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,
 सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
 * प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
 * प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
 * प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
 * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
 * सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
 मंत्रालयीन सर्व विभाग,
 मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रगुण,
 वित्त विभागातील सर्व कार्यासने (ग्रंथपाल 5 प्रती),
 निवड नस्ती, कार्यासन सेवा-9.

* पत्राने.